# (Registered Office: G-123, Sector-63, Noida-201307, Uttar Pradesh) (Ph.: +91-120-2581999)

#### E-mail: cs@genus.in; Website: www.genuspower.com; CIN: L51909UP1992PLC051997 Notice of the 33rd Annual General Meeting and E-Voting Information

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting ("AGM") of the Members of Genus Power Infrastructures Limited ("the Company") will be held on Tuesday, September 30, 2025 at 11:00 a.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, read with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the SEBI (Collectively referred to as "applicable circulars"), in this regard to transact the business as set forth in the Notice of AGM. The Members can join the AGM in the VC/OAVM mode 30 minutes before and after the scheduled time of the commencement of AGM by following the procedure mentioned in the Notice of AGM.

In accordance with the applicable circulars, the Notice of AGM and Annual Report for the financial year 2024-25 have been sent on September 05, 2025 to all those Members of the Company, whose email addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent ("RTA")/Depository Participant(s) /Depositories. The aforesaid documents are also available on website of the Company at www.genuspower.com, website of the Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com and website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com. Additionally, in accordance with the Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), A letter has also been sent by the company to shareholders whose email IDs are not registered with the Company/RTA/DP, providing the web link to the Company's website where the Annua Report for 2024-25 and the Notice of AGM can be accessed.

Members holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, September 23, 2025 may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of AGM through remote e-voting or e-voting during the AGM. The detailed procedure or instructions for e-voting and joining the AGM are provided in the Notice of AGM. In this regard, the Members are hereby informed that:

- The remote e-voting shall commence on Saturday, September 27, 2025 at 9.00 am (IST) and end on Monday, September 29, 2025 at 5.00 pm (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

  (ii) The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after 5.00 p.m. (IST)
- on September 29, 2025.

  (iii) It is hereby clarified that it is not mandatory for a member to vote using the remote e
- voting facility. Members have also an option to cast their vote through e-voting by attending the AGM. Members can opt for only one mode of voting. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

  (iv) A person, whose name is recorded in the register of members or in the register of
- beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. September 23, 2025 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM. A person, who is not a Member as on the said cut-off date, should treat this Notice or Notice of AGM for information purposes only.

  (v) Members, who are holding shares in physical form or who have not registered their
- email addresses with the Company, can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the AGM by following the procedures/instructions, mentioned in the Notice of the AGM
- (vi) Members, who have not registered their Email IDs or those who have acquired shares after the dispatch of the Notice of AGM including the Annual Report and who continue holding shares as on the cut-off date, i.e. Tuesday, September 23, 2025, can obtain/generate the user ID and password as per the instructions provided in the Notice of AGM for e-voting. However, if a person is already registered with CDSL/NSDL for e-voting, then existing login ID and password can be used for casting vote. Member can also login using the login credentials of his/her demat account through his/her depository participant registered with NSDL/CDSL for e-voting facility. Members are advised to update their mobile number and email-id in their
- demat accounts in order to access e-voting facility.

  (vii) Members, who are present in the AGM through VC/OAVM facility and have not casted. their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system available during the
- (viii) Member, participating through the VC/OAVM facility, shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

  (ix) If you have any queries or issues regarding attending AGM and e-Voting from the
- CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 18002109911.

  (x) All grievances connected with the facility for voting by electronic means may be
- addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, AWing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 18002109911.

  (xi) The Company has appointed Mr. Sandeep Jain (Membership No. FCS 5398, CP No.
- 4151) and in his absence Ms. Lata Gyanmalani (Membership No. FCS 10106, CP No 9774), partners of M/s. ARMS & Associates LLP, Company Secretaries, Jaipur as the Scrutinizer to scrutinize the voting at the AGM and remote e-voting process, in a fair and transparent manner.

BHARATI DEFENCE AND INFRASTRUCTURE LIMITED
CIN: L61100MH1976PLC019092
Registered Office: Offi-1001 Quantum Tower, Off S.V., Road, Ram Baug,400064, Mumbai,
Malad West, Maharashtra, India, 400064 | E-mail:info@bharatidefence.com

NOTICE OF THE FORTY EIGHTTH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 48th Annual General Meeting (AGM) of the Members of

at 11:00 A.M. (IST) at through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Mean:

Pursuant to Section 101 and 136 of the Companies Act, 2013 read with relevant rules mad

thereunder and Regulation 36 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Notice of the 48th AGM along with the Annual Report for the financial

vear 2024-25 has been sent electronically to those Members whose e-mail addresses are

egistered with the Company/Depositories. The same is also available on the website of the

ompany at [www.bdil.co.in], on the website of the Stock Exchanges and on the website of

In compliance with the Circulars, the Notice convening the 48th AGM of the company along

with the Annul Report for F.Y 2024-25 have been sent through electronic mode to all the members whose e-mail id are registered with the Company's Registrar and Share Transfer

Agent, MUFG Intime India Private Limited or with the Depository Participant as on cut-off date. Further, In accordance with Regulation 36(1)(b) of SEBI (LODR) Regulation, 2015 a letter

roviding the weblink of company website where the Annual Report for F.Y 2024-25 can be

Members holding shares either in physical or dematerialized form as on the cut-off date 22nd

AGM through remote e-voting. The remote e-voting facility shall remain open from 26th

September, 2025 & 09.00 am to 29th September, 2025 & 05.00 pm. The e-voting mode

in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule

20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and

Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,

2015, the Company is pleased to provide its Members with the facility of casting their votes

electronically on all resolutions set forth in the Notice of AGM. The Company has engaged

The remote e-voting period shall commence on 26th September, 2025 & 09.00 pm and end or

29th September, 2025 & 05.00 pm. During this period, Members holding shares as on the cut-

off date i.e., September 22nd 2025, may cast their votes electronically. The remote e-voting

Members who have already voted through remote e-voting may attend the AGM but shall no

The procedure and instructions for casting votes through remote e-voting are available on the

Members who have not cast their vote through remote e-voting shall be able to exercise their

The facility for e-voting during the AGM will be made available through the same platfori

Only those Members who are present in the AGM through VC/OAVM facility and who have no

cast their votes on the Resolutions through remote e-voting shall be eligible to vote during th

If a Member casts votes by both remote e-voting and e-voting during the AGM, then the votes

cast through remote e-voting shall only be considered valid and the votes cast during the AGM

n case of any queries or issues regarding e-voting, Members may refer to the Frequentl

Asked Questions (FAQs) and user manual available at the website of [NSDL/CDSL link], o

The remote e-voting period shall commence on 26th September, 2025 & 09.00 am and end on

29th September, 2025 & 05.00 pm. The remote e-voting facility shall be disabled thereafte and shall not be allowed beyond the said date and time.

The remote e-voting facility shall be available to all Members holding shares as on the cut-off

date i.e., 22nd September, 2025. A person who is not a Member as on the cut-off date shall no

Members may log in to the e-voting website of NSDL/CDSL using their User ID and Passwor

(as provided by the Depository Participant/Registrar and Transfer Agent). In case the Member

has forgotten the password, they may reset the password by using the "Forgot Password

Members who have not cast their votes through remote e-voting shall have the facility to vote

A Member may participate in the AGM even after exercising his/her right to vote through

remote e-voting, but shall not be allowed to vote again at the AGM. In case a Member casts vote by remote e-voting and also at the AGM, the votes cast through remote e-voting shall be

n case of any queries or issues regarding e-voting, Members may refer to the Frequent

Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the website of https://swayam.in.mpms.mufg.com/ormay.contact.at.rnt.helpdesk@in.mpms.mufg.com.

lectronically during the AGM through e-voting system to be provided at the meeting.

ered valid and votes cast at the AGM shall be treated as invalid.

may contact the e-voting helpdesk at [toll-free number/email ID of NSDL/CDSL].

ember, 2025 may cast their vote electronically on the resolutions set out in the Notice of

accessed, is being sent to shareholders whose e-mail addresses are not registered.

Instructions for Remote E-Voting and E-Voting during the AGM

(OAVM), as applicable] to transact the business as set out in the Notice of AGM.

nd Infrastructure Limited will be held on Tuesday, 30th September, 2025

(Puran Singh Rathore) Joint Company Secretary Membership No. A25543

Place : Jaipur Dated : September 05, 2025

shall be disabled thereafter.

NSDL to provide e-voting facility.

acility shall be disabled thereafter

E-Voting during the AGM:

provided by NSDL.

shall be treated as invalid.

Remote e-voting period:

be entitled to avail the facility of remote e-voting

Cut-off date:

Login credentials:

option on the login page.

lelpdesk for e-voting:

Place: Mumbai

Date: 05/09/2025

Voting at the AGM:

Single vote only:

Helpdesk for E-Voting:

be entitled to vote again at the meeting.

oting rights electronically during the AGM.

website of NSDL and are also annexed to this Notice.

Remote E-Votina:

## **BLACK ROSE INDUSTRIES LIMITED**

CIN: L17120MH1990PLC054828
Regd. Office: 145/A, Mittal Tower, Nariman Point, Mumbai – 400 021
Tel: +91 22 4333 7200[Fax: +91 22 2387 3022
E-mail: investor@blackrosechemicals.com | Website: www.blackrosechemic

# NOTICE REGARDING 35<sup>20</sup> ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

- Notice is hereby given that the 35<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the members of the Black Rose Industries Limited ("the Company") will be held through Videc Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OA/W") on Monday, 29<sup>th</sup> September 2025 at 02:00 p.m. IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with recent Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 09/2024 dated 19\* September, 2024, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-P0-2P/CIR/2024/133 dated 3rd October, 2024 and other applicable circulars issued by the MCA and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business set out in the Notice of the AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM. Members participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
- under Section 103 of the Companies Act, 2013.

  In compliance with the relevant circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial year ("FV") 2024-25 have been sent to all the members of the Company whose e-mail addresses are registered with the Company Registrar & Share Transfer Agent ("RTA")/Depository Participant(s)("DP"). Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulation"), the Company will send a letter to the shareholders, whose e-mail ID's are not registered with Company/RTA/DP, providing the weblink of the Company's website from where the Notice along with the Annual Report for FY 2024-25 can be accessed. The aforesaid documents will also be available on the Company's website at www blackrosechemicals com. RSF Limited be available on the Company's website at <a href="www.blackrosechemicals.com">www.blackrosechemicals.com</a>, BSE Limited at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> and National Securities Depository Limited ("NSDL") at <a href="www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>, Any shareholder desirous of obtaining hard copy of the same may send an e-mail to <a href="investor@blackrosechemicals.com">investor@blackrosechemicals.com</a>.
- The Company is providing remote e-Voting facility for voting electronically on all the resolutions set forth in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-Voting system during the AGM and members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-Voting will be able to vote during the AGM. The Company has engaged the services of NSDL to provide e-Voting facility

The remote e-Voting facility will commence on Friday, 26° September, 2025 at 9:00 a.m. (IST) and ends on Sunday, 28° September, 2025 at 5:00 p.m. (IST). Please note that remote e-Voting will disabled by NSDL for the members after Sunday, 28° September, 2025, 05:00 p.m. (IST). A member may participate in the AGM even after exercising his rights to vote through electronic voting but shall not be entitled to cast his vote again at the AGM.

Any person who acquires shares of the Company and becomes a member post-dispate of the Notice of the AGM and holds shares as on the **cut-off date i.e. Monday, 22" September,** 2025 may obtain the login ID and password as per the instructions provided in Notice of AGM for e-Voting -However, if a person is already registered with NSDL for e-Voting then that User ID and password can be used for casting their vote.

The manner of remote e-Voting and voting during AGM by the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of the AGM. The details are also available on the website of the Company at www.blackrosechemicals.com and on the website of NSDL a www.evoting.nsdl.com.

entitlement of the members to the final Dividend for the financial year 2024-25, if declare at AGM.

holding shares in physical form shall be paid by the Company only through electronic mode. Such payments shall be made to eligible shareholders only after they have furnished their PAN, contact details (postal address with PIN and mobile number), bank account details and specimen signature, for their corresponding physical folios with the Company/Satellite Corporate Services Private Ltd ("RTA").

Members can update their Permanent Account Number (PAN) and Know Your Custome (KYC) details and choice of nomination with the RTA of the Company, by submitting form ISB - 1, form ISB-2 and SH-13 respectively. The said forms are available on the Company website at www.blackrosechemicals.com.

Secretary and Compliance Officer at investor@blackrosechemicals.com

Logintype	Helpdesk details			
Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting @nsdl.com or call at 022 - 4886 7000.			
Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 1800 21 0091.			

Place: Mumbai Company Secretary and Compliance Officer

#### HARISH TEXTILE ENGINEERS LIMITED CIN: L29119MH2010PLC201521

2<sup>nd</sup> Floor, 19 Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai-400069. Tel: 022 66490251, E-mail: investor@harishtextile.com,

Website: www.harishtextile.com

NOTICE OF 15<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 15th Annual General Meeting ("the AGM) of Harish Textile Engineers Limited ("the Company") is scheduled to be held on Tuesday September 30, 2025 at 11:00 A.M. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) without physical presence of the Members in compliance with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 5, 2020, No. 02/2021 dated January 13, 2021 No. 21/2021 dated December 14, 2021 and No. 02/2022 dated May 15, 2022, 10/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023, and other applicable Circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars') and circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 Circular No. SEBI/HO/CFD/CMD2 CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2026 62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI/HO/CFD/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 and SEBI/ HO/CFD/PoD-2 PCIR/2024/133 dated October 3, 2024 of SEBI ('SEBI Circulars' (collectively referred to as "applicable circulars"), and other applicable provisions o the Companies Act, 2013 (the 'Act') and the rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulation"), to transact the Ordinary and Special businesses as set out in the notice red September 04, 2025 of AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

- e with the af aid MCA Circulare and SERI Circulare, a of the Annual Report for F.Y. 2024-2025 also containing Notice of the AGM has been dispatched by e-mail on Friday, September 05, 2025, to all the Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Additionally in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (LODR), the Company is also sending a letter to shareholders, whose e-mail IDs are not registered with Company, RTA/DP providing the web link of Company's website from where the Annual Report of the Company for FY 2024-2025 can be accessed.
- E-voting Information: In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and relevant ovisions of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members the remote e-voting facility to cast their vote electronically on the resolutions mentioned in the AGM Notice using the electronic voting platform provided by National Securities Depository Limited ("NSDL). The facility of electronic voting shall also be made available during the meeting on the day of the AGM for those members who have not cast their vote by remote e-voting. The Board has appointed M/s. D N Vora & Associates, Practicing Company Secretary (ACS No. 46989, COF No. 21254), as scrutinizer for conducting the voting process in a fair and transparent manner. The Members holding shares either in physical form or in dematerialized form, whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Tuesday September 23, 2025, may cast their vote electronically on the Resolutions as set ou in the said Notice of the AGM. A person, who is not a Member as on the Cut-off date should treat this Notice for information purpose only. All the members are informed
- All the Ordinary and Special Resolutions as set in the Notice dated September 04 2025 may be transacted through electronic means by e-voting.
- The date of completion of dispatch of Annual Report for F.Y. 2024-2025 also containin
- Notice of the AGM by electronic mode: Friday, September 05, 2025 The date and time of commencement of remote e-voting: Thursday, September 25
- The date and time of end of remote e-voting: Monday, September 29, 2025 (5:00 P.M
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or at the AGM
- Tuesday, September 23, 2025.

  Any person, who acquires shares and become a member of the Company after
- sending the notice and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday. September 23, 2025 may obtain the login ID and password by sending an email to evoting@nsdl.com by mentioning his/her Folio Number/DP ID and Client ID Number However, if you are already registered with NSDL for e-voting then you can use you existing user ID and password for casting your vote.
- The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5:00 pm IST on September 29, 2025. Once a vote on a resolution is cast by a member, it shall not be allowed to be changed subsequently.
- ii. The facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and Members attending the AGM, who have not cast their vote by remote e-voting and are otherwise not barred from doing so, will be able to vote through e voting system during the AGM.
- The manner of remote e-voting at the AGM by Members holding shares in terialized mode, physical mode and for member who have not registered the email addresses is provided in the Notice of the AGM.
- Information and instruction including details of user id and password relating to e voting have been sent to the members through e-mail. The same login credential should be used for attending the AGM through VC/OAVM. The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid up
- equity share capital of the Company as on September 23, 2025, being cut-off date Member may note that the Notice of the AGM and Annual Report for F.Y. 2024-2025 are available on the Company's website at https://www.harishtextile.com/, website o the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.
- In case of any gueries/grievances connected with e-voting, members may refer the requently Asked Questions ["FAQs] for shareholders and e-voting user Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022-4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.com/pallavid@nsdl.com.
- Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Managemen and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Registrar of members and share transfer books of the Company will remain closed from September 24, 2025 to September 30, 2025 (both days inclusive) for the purpose of the ensuing Annual General Meeting.

By Order of the Board For Harish Textile Engineers Limited

Date: September 05, 2025

Place: Kundli Priva Gupta Date : September 05, 2025 Company Secretary & Compliance Officer

Notice for Loss of Share Certificate of TVS Motor Company Limited (FOR CLAIM FROM IEPF AUTHORITY)

Notice is hereby given that the following share certificate(s) of TVS Motor Company Limited has/have been lost or misplaced or stolen and registered holder(s) / legal heir(s) is/are in the process of applying to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority for refund of the shares and dividends transferred to IEPF

Name of Shareholder(s)

Date: 06/09/2025

no.		Shares	No(s).	From	To	
S2614 SEBY ANDREWS THATTIL MANDY	500	219	226521	227020		
	SEDI ANDREWS THAT HE PIANDI	500	19880	242492840	242493339	
This notice is being issued as per Schedule III of the Investor Education and Protection Fund Authority						
(Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2017, as amended from time to time.						
The public are hereby warned against purchasing or dealing in any way, with the above share						
cartificates. Any parean(s) who has / have any claim in respect of the said share partificate(s) should						

No. of Share Certificate

certificates. Any person(s) who has / have any claim in respect of the said share certificate(s) should lodge such claim with evidence to the Company, at its Registered Office, M/s TVS Motor Company Limited, "Chaitanya", No.12, Khader Nawaz Khan Road, Nungambakkam, Chennai 600 006 (email id: contactus@bvsmotor.com) or to its Share Transfer Agents, Integrated Registry Management Services Private Limited, "Kences Towers". 2nd Floor, No.1 Ramakrishna Street, North Usman Road, T Nagar, Chennai 600 017, (e maild id: srirams@integratedindia.in) within 10 days of publication of this notice after which no claim will be entertained and the legal heir(s) of the registered holder will apply to IEPF for refund of shares and dividends. Any person dealing with the above said shares will be doing so at Name and address of shareholder Place : Delhi SEBY ANDREWS THATTIL MANDY

# AG VENTURES LIMITED

Corporate Identity Number (CIN) - L24297GJ1978PLC133845 Regd. Off: Plot No. 30-33, Survey No.77, Nishant Park, Nana Kapaya Mundra, Kachchh, Gujarat - 370415

Email ID: investors@agventures.co.in, Tel: +91 120 2446850 Website: www.agventuresltd.com NOTICE

### Sub.: Special Window for re-lodgement of transfer request of physical shares of AG Ventures Limited

This Notice is hereby published pursuant to the SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97, dated July 02, 2025, a special window is opened for a period of six months, from July 07, 2025 to January 06, 2026 to facilitate re-lodgement of transfer request of physical shares

The transfer request of physical shares which were rejected and returned to the lodger prior to April 01, 2019, can be re-lodged after rectifying the errors, for registration of transfer from July 07, 2025 to January 06, 2026 with our Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. MUFG Intime India Private Limited, Rasoi Court, 5th floor, 20, Sir R N Mukheriee Road Kolkata – 700001, West Bengal or email at kolkata@in.mpms.mufg.com

Fransferred shares will only be issued in demat mode once all the documents are found in order. The lodger must have a demat account and provide its Client Master List (CML), alongwith the transfer documents and share certificate, while lodging the documents for transfer with RTA

For AG Ventures Limited (formerly Oriental Carbon & Chemicals Limited Sd/

E-701, Gulshan E Iqbal CGHS, Dwarka, Delhi 110075

Vipir Place: Noida Company Secretary



# Ph.: +91-11-23234411, Fax: +91-11-23232639 E-mail: hplcs@hplindia.com, Website: www.hplindia.com

### NOTICE OF THE 33<sup>rd</sup> ANNUAL GENERAL MEETING AND RECORD DATE Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting ("AGM") of the members of

HPL Electric & Power Limited (the "Company") will be held through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) on Monday, the September 29, 2025 at 11:30AN (IST) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made there under and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 read with MCA General Circulars No. 14/2020 dated 8th April, 2020 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020, 02/2021 dated 13th lanuary, 2021,21/2021 dated 14th December, 2021, 02/2022 dated 5th May, 2022 and 10/2022, 11/2022 dated 28th December, 2022, 9/2023 dated 25th September 2023 and 09/2024 dated September 19, 2024 read with SEBI Circulars dated 12th May, 2020, 15th January, 2021, 13th May, 2022, 5" January, 2023, 7" October 2023 and SEBI Circulal SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 (Collectively called "relevant circulars"), to transact the business as set out in the Notice of AGM date August 13, 2025 for calling the e-AGM.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM alongwith the Annua Report for the Financial year ended March 31, 2025 have been sent on September 05 2025 to all the members of the Company whose email addresses are registered with the Company/ RTA/ Depository Participant(s), A letter providing the web-link, including the exact path, where complete details of the Annual Report are available are being sent to those shareholder(s) who have not so registered their email addresses. The aforesaic documents will also be available on the Company's website at www.hplindia.com and or the website of the Stock Exchanges (NSE and BSE) and KFin Technologies Ltd. ("KFin" at https://evoting.kfintech.com

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended along with relevant circulars, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard II on General Meeting issued by ICSI, shareholders will have an opportunity to cast their vote through remote voting or voting during the AGM on the businesses as set forth in the Notice of the AGN through the electronic voting system. The Company has engaged the services of KFin for providing its members the facility for casting their votes through the remote e-voting platform and for participating in the 33<sup>st</sup> AGM through VC/OAVM along with e-voting during the AGM. Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act. 2013. The manner of remote e -voting or voting during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered thei email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of the AGM.

Mr. Deepak Kukreja and Mrs. Monika Kohli, Partners, DMK Associates, Company Secretaries are appointed as the Scrutinizer and Alternate Scrutinizer respectively to scrutinize the Remote e-voting process and e-voting at the AGM in a fair and transparen

All the members are informed that:

- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting a the AGM is September 22, 2025.
- The remote e-voting period shall commence on September 26, 2025 from 9.00 AM (IST) and end on September 28, 2025 at 5.00 PM (IST). The remote e-voting shall no be allowed beyond the said date and time.
- Any person who acquires the shares of the Company and becomes member of the Company after sending of the Notice of the AGM, and holding shares as on the cut-off date i.e. September 22, 2025, may obtain the Login ID/User ID and password by following the instructions for remote e-voting as mentioned in the Notice available both on the website of the Company www.hplindia.com and on KFin website at the "https://evoting.kfintech.com".
- The members, who have cast their vote by remote e-voting may participate in the meeting but shall not be allowed to vote again at the AGM. Vote once cast cannot be changed subsequently.
- The voting rights of the Members shall be in proportion to their shareholding in the paid-up equity share capital of the Company as on September 22, 2025.
- The facility for e-voting shall be made available at the AGM to the members who have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM
- A person, whose name is recorded in the Register of members or in the Register of Beneficial Owners as maintained by the Depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.
- In case of any grievance/query connected with remote e-voting/e-voting please refer the Help & Frequently Asked Questions (FAQs) available a https://evoting.kfintech.com or contact:

Name - Mr. Nageshwar Rao Designation - Senior Manager

Address - Kfin Technologies Limited, Selenium, Tower B,

Plot No. 31 & 32, Financial District, Gachibowli, Hyderabad - 500 032 Toll Free No. 1800-345-4001 E-mail: evoting@kfintech.com

Website: www.kfintech.com Manner of registering / updating email addresses:

# a.) Members holding shares in physical mode and who have not updated their KYC

- details are requested to submit relevant forms to update their e-mail address, bank account details and other KYC details with the company's RTA i.e. KFin Technologie Ltd. ("KFin Tech") at Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District Nanakramguda, Hyderabad 500 032 ) Members holding shares in dematerialized mode, who have not registered/ updated
- their email addresses with their Depository Participants, are requested to register update their email addresses with the Depository Participants with whom the maintain their demat accounts.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has fixed the September 22, 2025 as record date for the purpose of ascertaining the entitlement and payment of Dividend.

The voting results of the AGM along with the Consolidated Scrutinizer's Report will be declared as per the statutory timelines and will also be posted on the websites of the Company i.e., www.hplindia.com, stock exchanges i.e., www.bseindia.com and www.nseindia.com and on KFin's website at https://evoting.kfintech.com By order of the Board

For HPL Electric & Power Limited Vivek Kuma

Company Secretary & Compliance office M. No.- A18491

# **Imag**icaaWorld

# Imagicaaworld Entertainment Limited

CIN: L92490MH2010PLC199925 Registered Office: 30/31, Sangdewadi, Khopoli-Pali Road, Taluka Khalapur

District Raigad 410 203, Maharashtra, India Corporate Office: A-301, 3rd Floor, VIP Plaza, Veera Desai Industrial Estate, Off New Lini Road, Andheri West, Mumbai 400 053, Maharashtra, India, Tel: +91 22 6984 0000;  $\textbf{Email:} \ \underline{compliance@imagicaaworld.com} \ \textbf{Website:} \ \underline{www.imagicaaworld.com}$ 

### NOTICE OF THE SIXTEENTH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Sixteenth ("16") Annual General Meeting ("AGM") of the

Members of Imagicaaworld Entertainment Limited ("the Company") will be held on Monday September 29, 2025 at 11:30 a.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visua Means ("OAVM") without any physical presence of Members in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 ("the Act") and Rules read with circular dated September 9, 2024, which allowed companies to convene Annual General Meeting ('AGM') through VC / OAVM till September 30, 2025 in accordance with relevant provisions of other applicable Circulars (collectively referred as 'MCA Circulars') issued by the Ministry of Corporate Affairs and the provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("SEBI Listing Regulations"), to transact the business as set out in Notice of AGM. In compliance with the above Circulars, the Company has sent Notice of the AGM and the Annual Report through electronic mode on September 05, 2025 to those Members of the Company whose email address(es) are registered with the Company or Depository Participant ("DPs") or MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited, the Company's Registrar and Share Transfer Agent ("MUFG Intime"/"RTA") and the same will also be made available on the Company's website at <a href="www.imagicaaworld.com">www.imagicaaworld.com</a> and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange or India Limited i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of MUFG Intime https://instavote.linkintime.co.in.

Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to offer to its Member the facility of "remote e-voting" provided by MUFG Intime to enable them to cast their vote by electronic means on all the resolutions as set out in the said Notice. The procedure to cast vote using e-voting system of MUFG Intime has been described in the Notice of AGM. The remote e-voting period commences on Thursday, September 25, 2025 at 09:00 a.m (IST) and ends on Sunday, September 28, 2025 at 5:00 p.m. (IST). During this period, Member of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Monday, September 22, 2025 may cast their vote by remote e-Voting. The remote e-voting module shall be disabled by MUFG Intime for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it ubsequently. The voting rights of Members shall be in proportion to their share in the paid up equity share capital of the Company as on the cut-off date. Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the dispatch of this Notice and

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management an

the AGM but shall not be eligible to vote again during the AGM. Members are advised to register/update their e-mail address with their DPs in case of share held in electronic form and to the Company and/or its RTA in case of shares held i physical form.

holds equity share(s) as on the cut-off date i.e. Monday, September 22, 2025, may follow the

instructions given in the Notice of AGM to cast their vote and attend the AGM. Members, who

are present in the AGM and have not casted their vote on the Resolutions through remol

e-voting shall be eligible to vote through e-voting facility during the Meeting. Members who

have voted through remote e-voting prior to the AGM will be eligible to attend/ participate in

In case of any queries or issues regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available a https://instavote.linkintime.co.in, under Help section or may contact Mr. Ashisl Upadhyay, Associate - Technology at enotices@in.mpms.mufg.com or contact on Tel . 022 - 4918 6000

For Imagicaaworld Entertainment Limite Reshma Pooiar Company Secretary & Compliance Officer



Place: Mumbai

Date: September 05, 2025

# **BAMBINO AGRO INDUSTRIES LIMITED**

CIN: L15440TG1983PLC004363 Registered Office: 4E, Surya Towers, S.P. Road, Secunderabad – 500 003

Ph No: 040-44363322; Email Id: cs@bambinoagro.com; Website: www.bambi **NOTICE OF 42ND ANNUAL GENERAL MEETING** 

Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting ('AGM') of the Company s scheduled to be held on Tuesday, 30th September, 2025 at 09:00 a.m. through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without members' physical presence. In compliance with the provisions of the Companies Act, 2013('the Act'), the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and in accordance with the General circulars issued by The Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars') to transact the business as set out in the Notice of AGM dated

AND INFORMATION OF REMOTE E-VOTING

In compliance with the said MCA circulars and SEBI Circulars, the Company has sent the Notice of the AGM and Annual Report 2024-25 on Friday, 5th September, 2025 via electronic form i.e. email which are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.bambinoagro.com, website of the Stock Exchange i.e. BSE limited at www bseindia.com and on the website of Share Transfer Agent of the Company viz. KFin Technologies Limited (hereinafter referred to as 'KFintech') and National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

Pursuant to provisions of section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies(Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended from time to time) Members holding shares in either (physical or dematerialised), as on the cut-off date i.e. Tuesday, 23rd September 2025, may cast their vote electronically on the business as set out in the Notice of AGM of the Company through e-voting platform of NSDL through their portal www.evoting.nsdl. com. The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Wednesday, 24th September, 2025 to Tuesday, 30th September, 2025 (both days inclusive).

The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 42nd AGM. In this regard, the members are hereby further notified that:

- a) Remote e-Voting period commences on Saturday, 27th September, 2025 at 9.00
- a.m. (IST) and ends on Monday, 29th September, 2025 at 5.00 p.m. (IST). b) Cut-off date for the purpose of e-voting shall be Tuesday, 23rd September, 2025.
- c) Persons who have acquired shares and become members of the Company after the dispatch of Notice and who are eligible shareholders as on the cut-off date i.e Tuesday, 23rd September, 2025, may obtain login-id and password for remote e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in or may contact on toll free number 1800 1020 990 and 1800 22 44 30 as provided by NSDL. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only.
- d) Remote e-voting through electronic means will not be allowed beyond 5:00 p.m. on Monday 29th September, 2025.
- e) The members that are present at the meeting through VC/OAVM facility but have not cast their votes through remote e-voting are not barred from doing so; they will be eligible to vote through e-voting system during the AGM. The instructions for attending the AGM through VC/ OAVM are provided in the Notice of the AGM
- ) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM facility, but will not be allowed
- g) Only a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date will be entitled to avail the facility of remote e-voting and e-voting during the AGM.
- h) In case of any grievance in connection with the facility for remote e-voting, the shareholders may contact the following persons or refer to the Frequently Asked Questions (FAQs) section/e-voting user manual for shareholders available at the Downloads section on www.evoting.nsdl.com.
- i) In terms of Schedule I of the SEBI (LODR) Regulations, 2015, listed companies are required to use the Reserve Bank of India's approved electronic mode of payment such as National Automated Clearing House (NACH), National Electronic Fund Transfer (NEFT) and Real Time Gross Settlement (RTGS) for making payments like dividend to the members. Accordingly, the members holding securities in DEMAT mode are requested to update their bank details with their depository participants. The members holding securities in physical form may send a request updating their bank details to the Company's Registrar and Transfer Agent. Below are the contact details of the Company & R&T Agent.

FOR COMPANY	FOR REGISTRAR & SHARE TRANSFER AGENT
Sweety Rai	Mrs. C. Shobha Anand Vice President
Company Secretary & Legal	KFin Technologies Limited
Bambino Agro Industries Limited	Unit: Bambino Agro Industries Limited
4E, Surya Towers, Sardar Patel Road,	Selenium Tower B, Plot 31&32, Financial
Secunderabad - 500003, Telangana.	District, Nanakramguda, Serilingampally
Ph: 040 4436 3322	Mandal, Hyderabad - 500032, Telangana
E-Mail: cs@bambinoagro.com	Ph: 040 6716 2222
	Email; einward.ris@kfintech.com

requested to temporarily get themselves registered with KFin, by using the link https:// ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspxto receive copies of the Annual Report for FY 2024-25 along with the Notice of the 42nd AGM containing the details procedure/instructions for participation in the AGM through VC/OAVM facility.

> For Bambino Agro Industries Limited (Sweety Rai)

Place: Secunderabad Date: 6th September, 2025 Company Secretary & Compliance Officer

Company Secretary Membership No

For Bharati Defence and Infrastructure Limited

By order of the Board

Arti Kabra Place: Mumbai

Instruction for remote e-Voting and e-Voting during AGM:

to the members.

Pursuant to provisions of SEBI Listing Regulations, it is hereby informed that the **Record Date** has been fixed as **Monday**, 22<sup>nd</sup> **September**, 2025, for the purpose of determining

Pursuant to applicable SEBI circular with effect from 1st April, 2024, dividend to shareholder

For grievances related to voting, members can write to the undersigned, the Compan

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technic issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL.

For Black Bose Industries Limited



# लहान मुलांना वारंवार झटके येतात? असू शकतो गंभीर आजार

वारंवार अपस्माराचे झटके येत होते. अनेक औषधे घेऊनहीं त्याचे झटके थांबत नव्हते. त्याला औषध प्रतिरोधक बहुस्तरीय अपस्माराचे निदान झाले. यावर चेतासंस्थेच्या शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नसल्याने त्याच्या पालकांनी पुणे गाठले. पुण्यातील डॉक्टरांनी या मुलावर व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेशनची (व्हीएनएस) गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्याने अखेर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ

गेल्या पाच वर्षांपासून हा मुलगा औषध प्रतिरोधक बहुस्तरीय अपस्माराचा रुग्ण आहे. त्याला वारंवार अपस्माराचे गाठण्याबाबत मागे पडला होता. त्यामुळे झटके येत असल्याने त्याची वाचा, हालचाल आणि मेंदूचे कार्य यावर परिणाम

पुस्तक वाचन : ज्ञानाचा दीप

आणि समाज परिवर्तनाचा मार्ग

आणि अनुभव साठवण्याच्या साधनांचा सतत शोध

लागलेला दिसतो. आदिमानवाने गुंफांमध्ये भित्तीचित्रे काढून

जीवनाचे संकेत दिले, मौखिक परंपरेतून कथा व गाणी पुढे

गेली, पण लिखित शब्दाच्या शोधानंतर मानव सभ्यतेला

खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. पुस्तक हे केवळ माहिती जतन

करण्याचे साधन नव्हे, तर विचारांचे भांडार, संस्कृतीचे

आरसे आणि पिढ्यान्पिढ्यांना जोडणारे दुवा बनले आहे.

त्यामुळेच ०६ सप्टेंबरला साजरा होणारा राष्ट्रीय पुस्तक

वाचन दिन आपल्याला या अद्वितीय परंपरेची पुन्हा जाणीव

करून देतो. हा दिवस फक्त एक औपचारिक साजरा

करण्याचा नसून, प्रत्येकाने वाचनसंस्कृती जोपासण्याचा

आणि पुढच्या पिढीकडे पोहोचवण्याचा संकल्प करण्याचा

आहे. एखाद्या व्यक्तीच्या विचारांवर, त्याच्या बोलण्यातल्या

शालीनतेवर, निर्णयक्षमतेवर वाचनाचा खोलवर प्रभाव

दिसतो. पुस्तक वाचताना आपण लेखकाच्या अनुभवात

शिरतो, त्याच्या दृष्टीकोनातून जग पाहतो आणि स्वतःच्या

विचारविश्वाचा विस्तार करतो. म्हणूनच पुस्तक हे कधी

गुरू बनते, कधी मित्र तर कधी प्रेरणा देणारा मित्र होते.

पुस्तक वाचनाच्या माध्यमातून आपल्याला जगण्याची नवी

दृष्टी मिळते, समस्यांचा विचार करण्याची नवी पद्धत मिळते.

आहे. बौद्ध, जैन, चार्वाक साहित्य, संतवाङ्मय, विविध

समाजसुधारकांचे ग्रंथ या सगळ्यांनी भारतीय समाजाच्या

मनावर खोल ठसा उमटवला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या

ओव्यांतून जीवन तत्त्वज्ञान शिकायला मिळाले, संत

तुकाराम महाराजांच्या अभंगातून भक्ती-निष्ठा रुजली, तर

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब

आंबेडकरांच्या लिखाणातून सामाजिक विषमतेविरुद्ध

लढण्याची प्रेरणा मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी

असंख्य ग्रंथांचा अभ्यास करून समाज परिवर्तन घडवून

आणले. म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जगामध्ये

'ज्ञानाचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. महात्मा गांधींनी

वाचनातून अहिंसा व सत्याग्रहाची नीती आत्मसात केली.

पंडित नेहरूंनी तुरुंगात वाचन करून इतिहास व

राजकारणाचा अभ्यास केला. या सगळ्यांमधून एक गोष्ट

आव्हाने आहेत. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया,

डिजिटल मनोरंजन यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काही मिनिटांत हजारो पोस्ट्स डोळ्यांसमोरून जातात, पण

त्यातून मनावर ठसा उमटवणारी गोष्ट क्वचितच सापडते.

अशा वेळी पुस्तक वाचनाची गोडी कमी होणे हे चिंताजनक

आहे. कारण वाचनाने केवळ माहिती मिळत नाही, तर

चिकित्सक दृष्टी विकसित होते. समाजात खरेखुरे सुशिक्षण

हवे असेल, तर पुस्तक वाचनाचा संस्कार आवश्यक आहे.

ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. गोष्टींची पुस्तके मुलांच्या

हातात द्या, त्यांना मोठ्याने वाचून दाखवा, शाळांमध्ये

वाचनालयाचा नियमित वापर होऊ द्या, या छोट्या कृतीतून

पुढची पिढी बौद्धिकदृष्ट्या बलवान होईल. पुस्तक

वाचनातूनच भाषेचे ज्ञान वाढते, कल्पनाशक्तीला पंख

फुटतात, प्रश्न विचारण्याची हिंमत मिळते. हे गुण पुढे समाज

आहेत. वाचन केल्याने तणाव कमी होतो, मन शांत होते,

स्मरणशक्ती वाढते, विचार करण्याची क्षमता तीक्ष्ण होते.

एखाद्या कादंबरीतील पात्र आपल्याला आपले वाटते,

कवितेतील शब्द मनाला स्पर्श करतात, तर इतिहासग्रंथ

वाचताना आपली मुळे कळतात. या सगळ्या अनुभूती

पुस्तक वाचनातूनच मिळतात. म्हणूनच पुस्तक वाचन हे

केवळ छंद नसून मानसिक आरोग्य सुधारण्याचा एक सुंदर

आहे. आज ई-बुक्स, ऑडिओ बुक्स, डिजिटल लायब्ररी

सहज उपलब्ध आहेत. मोबाईलवरूनही पुस्तक वाचन

करणे शक्य आहे. त्यामुळे पुस्तक वाचन संस्कृती जपताना

आपण या नवीन साधनांचा स्वीकार केला पाहिजे. मात्र

माध्यम काहीही असो, उद्देश एकच हवा ते म्हणजे ज्ञान,

राहू नये. त्याचा उपयोग समाज बदलण्यासाठी झाला पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते, 'शिका,

संघटित व्हा, संघर्ष करा' या त्रिसूत्रीतील पहिले पाऊल

म्हणजे पुस्तक वाचन होय. पुस्तक वाचनाने व्यक्ती

विचारशील बनते, आणि विचारशील व्यक्ती समाजात

परिवर्तन घडवते. म्हणूनच पुस्तक वाचन ही खरी क्रांती

करून देतो. या दिवशी प्रत्येकाने एक संकल्प करावा तो

म्हणजे दररोज किमान काही मिनिटे तरी पुस्तक वाचण्याचा.

शाळा-महाविद्यालयांत वाचनस्पर्धा, वाचन मेळावे,

लेखक- वाचक संवाद असे उपक्रम व्हावेत. घराघरांत

छोट्या वाचनालयांची उभारणी व्हावी. पुस्तक हे भेटवस्तू

म्हणून द्यावे. या सगळ्या कृतींनी समाजात वाचनसंस्कृती

आणि सांस्कृतिक समस्यांना सामोरे जात आहोत. या

समस्यांचे निराकरण केवळ तांत्रिक साधनांनी होणार नाही.

त्यासाठी विचारशील, जबाबदार आणि संवेदनशील

नागरिक घडले पाहिजेत. ते नागरिक पुस्तकांच्या पानांतून

तयार होतात. पुस्तक वाचनाने मनुष्य केवळ स्वतःला नव्हे,

तर समाजालाही घडवतो.

आज आपण अनेक सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय

राष्ट्रीय पुस्तक वाचन दिन हा या सर्व मूल्यांची आठवण

पुस्तक वाचन हे फक्त वैयक्तिक आनंदापुरते मर्यादित

चिंतन आणि आत्मविकास होय.

तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तक वाचनाचे स्वरूप बदलले

पुस्तक वाचनाचे मानसिक फायदेही तितकेच मोठे

बदलवण्याची ताकद निर्माण करतात.

बालकांना लहानपणी पुस्तक वाचनाची आवड लावणे

आजच्या काळात मात्र वाचन संस्कृतीला गंभीर

स्पष्ट होते की, वाचनाशिवाय वैचारिक क्रांती घडत नाही.

भारतीय परंपरेत वाचनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान

हेच वाचनाचे सामर्थ्य आहे.

पुस्तक वाचन हे मुळात जीवन घडवण्याची प्रक्रिया

मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास पाहिला तर त्यात ज्ञान

एन्सेफॅलोपॅथी हा गंभीर मेंद्विकार झाला. हा मुलगा नैसर्गिक वाढीचे महत्त्वाचे टप्पे

त्याला बाणेरमधील मणिपाल रुग्णालयात आणण्यात आले. या मुलामध्ये अपस्माराचे

करण्यासाठी त्याचे व्हिडिओ ईईजी मॉनिटरिंग करण्यात आले. चेताविकारतज्ज्ञ डॉ. मुदस्सर यांनी मुलाच्या मेंदूच्या दोन्ही भागांत सातत्याने इलेक्ट्रिकल डिस्चार्ज होत असल्याच्या शक्यतेला पुष्टी दिली. या प्रकरणात न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अमित धाकोजी यांनी व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेशनचा (व्हीएनएस) पर्याय निवडण्याचे ठरवले.

व्हीएनएसमध्ये एका वायरद्वारे एक लहानसे पल्स जनरेटर यंत्र मानेतील व्हेगस नसेशी जोडण्यात आले. ही नस आपल्या छातीच्या वरील डाव्या बाजूमध्ये स्थित असते. उपकरणातून येणारे विद्युत धक्के सौम्य असतात व ते पूर्वनिर्धारित

एशियन वेअरहाऊसिंग लिमिटेड

दूर.: ९१-२२-२२८१२०००

व्हिडीओ कॉन्फरन्स व/वा अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्सच्या माध्यमातून आयोजित

करावयाच्या १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती

गद्वारे सूचना देण्यात येत आहे की एशियन वेअरहाऊसिंग लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांची तेरावी (१३ वी

वार्षिक सर्वसाधरण सभा सोमवार, दि. २९.०९.२०२५ रोजी स. ९.०० वाजता (भा. प्र. वे.) एजीएमच्या सुचने विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी विहडीओ कॉन्फरन्स ('व्हीसी')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्सच्य

अशा सभासदांना वार्षिक अहवाल २०२४-२५ समवेत १३ व्या एजीएमची सूचना डाऊनलोड करण्यासाठीची लिंग

गठवण्यात येईल. पुढे, सूची विनियमनाच्या विनिमयन ३६ (१) (बी) अंतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृ

सभासटांनी नोंट घ्यावी की. सदर सचना व वार्षिक अहवाल २०२४-२५ हे कंपनीची वेबसाइट <u>https://www.asian</u>v

https://www.asianw.com/Pdf%20Files/Annual%20Report/ Annual%20Report\_2024-25.pdf

सभासद १३ व्या एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएम माध्यमातुन उपस्थित राह शकतील वसहभाग घेऊ शकतील

एजीएममध्ये सहभाग घेण्याचे निर्देश तसेच दूरस्थ ई-मतदान तसेच एजीएम दरम्यान ई-मतदानाद्वारे मत देण्याची प्रक्रिय

एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे जी भागधारकांना लॉग इन अर्हतांसमवेत पाठवण्यात आली आहे. कंपन्या कायद २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सहभाग घेणारे सभासद कोरमकरिता गण

कंपनी कायदा, २०१३ ('कायदा') चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन )नियम, २०१४ (नियम

चे नियम २० सुधारित केल्यानुसार, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता ) विनियमन, २०१५ चे विनियम

४४ यांच्या अनुपालनांतर्गत एजीएमच्या सूचनेत मंजूर करावयाच्याप्रस्ताबित ठराबांबर दूरस्त ई-मतदान सुविधेद्वारे मा देण्याकरिता कंपनी सुविधा उपलब्ध करून देत आहे. निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २२.०९.२०२५ रोजीनुसा

कागदोपत्री स्वरूपातील किंवा डीमटेरिवलाइन्ड्, स्वरूपातील भागधारक असलेले सभासद ठरावावर त्यांचे मत देर शकतील. दूरस्य ई–मतदान कालावधी शुक्रवार, दि. २६.०९.२०२५ रोजी स. ९.०० वा. (भा. घ्र. वे.) सुरू होईल व

रविवार, दि. २८.०९.२०२५ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. वरील कालावधीदरम्यान सभासद इलेक्ट्रॉनिंग्

कायद्याचे अनुच्छेद ९१ च्या तरतुदी व सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनिमयन, २०१५ यांच्य

कागदोपत्री स्वरूपात भागधारक असलेल्या सभासदांनी त्यांचा केवायसी तपशील (पॅन, पिन कोड समवेत पत्ता, मोबाड

क्रमांक, बँक खाते तपशील, नमुना स्वाक्षरी व नामांकन) अद्ययावत करावा तसेच त्यांनी सेबी मास्टर परिपत्रक क्र

सेबी/एचओ/एमआयआरएसडी/पीओडी-१/पी/सीआयआर/२०२४/३७, दि. ०७.०५.२०२४ अंतर्गत कागदोगड स्वरूपातील भागधारण डीमटेरियलाइण्ड स्वरूपात परिवर्तित करावेत. सभासदांच्या काही निराकरण न झालेल्या शंक

काही शंका असल्यास, <u>www.evoting.nsdl.com</u> च्या download section वर उपलब्ध सभासदांकरित

Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा +०२२-४८८

असल्यास त्यांनी <u>info@asianw.com</u> येथे ई-मेल पाठवून कंपनीच्यासचिवालयीन विभागासही संपर्क साधावा.

२३.०९.२०२५ ते सोमवार, दि. २९.०९.२०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील

या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरीज् यांच्याकडे नोंदणीकृ

नाहीत अशा सभासदांना वार्षिक अहवाल प्राप्त करण्याकरिताची वेबलिक असलेले पत्र पाठवण्यात येत आहे

com/Pdf%20Files/Notices/General%20Meeting/Notice%20of%2013th%20AGM.pdf

वर तसेच स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसईची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध आहेत

('ओएव्हीएम')च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

सीआयएन : L01403MH2012PLC230719 वय : ५०८, दलामल हाऊस जमनालाल बजाज मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१

अपस्माराच्या झटक्यांची आणि ते वारंवार येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. या मुलाचे अपस्माराचे झटके आता कमी झाले असून, त्याची प्रकृती सुधारत

व्हीएनएसमुळे अपस्मार हा विकार कायमस्वरूपी बरा होत नाही,

आणि तीव्रता कमी होते. तसेच, नसांचे नुकसान कमी शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यांपर्यंत दर आठवड्यांनी रुग्णामध्ये बसविलेल्या उपकरणाची सेटिंग बदलली जातात. तसेच, व्हीएनएस बॅटरी दर पाच वर्षांनी बदलावी



CIN: L67190MH2011PLC220404 Regd. Off: Plot No 36/227, RDP-10, Sector-6, Charkop, Kandivali West, Mumbai- 400067 +91 81081 11531/32

Email: reachus@secmark.in Website: www.secmark.ir nual General Meeting and Remote E-Voting Notice is hereby given that the Fourteenth Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Monday, September 29th, 2025 at 2:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the busines as set out in the Notice of the AGM in compliance with the General Circular Nos. 14/2020 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020 respectively ssued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular/s"), Circular No

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and SEBI vide its Maste Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/0155 dated November 11, 2024 read with Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October, 2024 ('SEBI Circulars') issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") without the physica The Notice of AGM along with the Fourteenth Annual Report of the Company for the Financial Year 2024-25 has been sent through electronic mode to all the members whose Email Ids are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent

(RTA) / Depository Participant(s) for communication. Members may also note that this Notice and the Annual Report will also be available for download on the website of the Company i.e. www.secmark.in, the website of BSE Limited at www.bseindia.com, the website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the vebsite of NSDL at https://www.evoting.nsdl.com Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut

off date i.e. Monday, September 22, 2025 may cast their vote electronically on the businesses as set out in the Notice of the AGM through Electronic Voting System (Remote E-Voting) provided by National Securities and Depository Limited ("NSDL"). All the Members are informed that:-

The Remote E-Voting shall commence on Friday, September 26, 2025 at 09:00 a.m IST and shall end on Sunday, September 28, 2025 at 05:00 p.m. IST

Any person, who becomes Member of the Company after sending the Notice of the AGM by email and is holding shares as on cut-off date i.e. Monday, September 22, 2025; may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or cs@secmark.in. However, if a person is already registered with NSDL for Remote E-Voting then he/she may use the existing user ID and password for their casting vote;

a) the Remote E-Voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;

the members who have casted their vote by Remote E-Voting prior to the AGM, may participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through the E-Voting system during the AGM;

the members participating in the AGM and who have not casted their vote by Remote E-Voting, shall be entitled to cast their vote through E-Voting system during the AGM;

Only a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of Remote E-Voting, participating in the AGM through VC/OAVM facility and E-Voting during the AGM:

iv) In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the "Downloads" section of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL by email at evoting@nsdl.co.in o call toll free nos. 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in or write to the Company secretary at the email address of the Company i.e. sunil@secmark.in v) Members holding shares in demat form can update their email address with the

Depository Participant



Date: September 05, 2025

ii) Members may also note that

डीएसजे कीप लर्निंग लिमिटेड

( पूर्वी डीएसजे कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)

सीआयएन: एल८०१००एमएच१९८९पीएलसी०५४३२९

**नोंदणीकृत कार्यालय:** ४१९-ए, अरुण चेंबर्स, चौथा मजला, एसी मार्केटच्या शेजारी, ता*ड*देव.

ई-मेलः <u>compliance@dsjkeeplearning.com</u> वेबसाइटः <u>dsjkeeplearning.com</u>

३५ व्या ( पस्तीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची ) सूचना

ई-मतदान माहिती आणि पुस्तक बंद करण्याची सुचना

**याद्वारे सूचना** देण्यात येते की **डीएसजे कीप लर्निंग लिमिटेड ('कंपनी')** च्या सदस्यांची ३५ **वी** 

(पस्तीसवी) वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० बाजता (आयएसटी) व्हिङिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इत्र ऑडिओ-व्हिज्युअल

नाध्यमे (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल जेणेकरून ३५ वी एजीएम ('सूचना' बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांचे व्यवहार कृरता येतील. ही माहिती कंपनीच

वेबसाइट <u>dsjkeeplearning.com</u> आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्विहसेस (इंडिया) लिमिट्रेड्

(सीडीएसएल) च्या वेबसाइट <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध आहे आणि कंपनीच इक्विटी शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचैजेसना देखील पाठवण्यात आली आहे, ज्यामुळे ते

त्यांच्या संबंधित वेबसाइट www.nseindia.com आणि <u>www.bseindia.com</u> वर प्रसारित

कॉपॅरिट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) ०५ मे २०२० रोजी जारी केलेल्या त्यांच्या सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२० द्वारे, या विषयावरील संबंधित परिपत्रकांसह वाचले आहे, ज्यामध्ये १९ सप्टेंब २०२४ रोजीच्या सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणू

ओळखले जाते) समाविष्ट आहे आणि भारतीय सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ने जारी

कार्वेज्या जारा नेतान्य जार जारा नारामा नारामा नारामा जारा कर्य दूसराज जारा है। केलेल्या परिपत्रकांचा अनुषंगान, सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीश्वाया (व्हिंडिको कांन्य्यतीस्मी (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा

एजीएम्) आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. कंपनी कायदा, २०१३ (कायदा), सेबी (लिस्टिंग ऑक्टिगोश्नन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५, (सेबी लिस्टिंग

रेग्युलेशन्स) आणि एमसीए परिपत्रकांच्या तरतुर्दीनुसार, कंपनीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळ्यार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता (आयएसटी) व्हीसी/ओएव्हीएम द्वारे

आयोजित केली जात आहे. कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत कोरमची गणना करण्यासाठी

व्हीसी/ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली

सदर परिपत्रकांनसार. ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षित आर्थिक

विवरणांसह वार्षिक अहवालासह ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सदस्यांना पाठवण्यात आली आहे ज्यांचे ई-मेल पत्ते (पत्ते) कंपनी/ठेवी सहभागी/रजिस्ट्रार आणि

शेअर ट्रान्सफर एजंट ('आरटीए') कडे शुक्रवार, २९ ऑगस्ट २०२५ रोजी नोंदणीकृत आहेत. सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम् ३६(१)(बी) च्या तरतुर्दीनुसार, कंपनीने ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते

कंपनी/डीपी/आरटीए कडे नोंदणीकत नाहीत त्यांना एक पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये कंपनीच्या

वेबसाइटची वेबलिंक देण्यात आली आहे जिथून वार्षिक अहवाल ॲक्सेस आणि डाउनलोड करता

कायद्याच्या कलम ९१ च्या तरतुर्दीनुसार, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके बुधबार २४ सप्टेंबर २०२५ ते मंगळवार ३० सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहतील.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम् १०८ च्या तरतुदींनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन)

नियम, २०१४ च्या नियम २० (वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे), सेवी (सुचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियम ४४ (वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे) आणि

परिपत्रकांच्या तरतुदींनुसार, कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेत करावयांच्या व्यवसायांच्या संदर्भात

नित्यनकारणा पिर्युच्चार, क्रियमा आयक्त कर्मकारण निर्माण करियम् आयक्ति वाच्या स्वर्त्याना रिमोट ई-कोटिंगची सुविधा प्रदान करत आहे, या उद्देशाने, कंपनीन अपिकृत एजन्सी म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुलभ करण्यासाठी सेंट्रल डिपॉॉझटरी सर्विहसेस (इंडिया)

लिमिटेड ( मीडीएसएल) सोबत करार केला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेला ई-व्होटिंग सिस्टम वापरून सदस्याने मतदान करण्याची सुविधा सीडीएसएलद्वारे प्रदान केली जाईल.

३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेले व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केले जातील.

२. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख मंगळवार,

२३ सप्टेंबर २०२५ असेल, ज्या व्यक्तींचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा कट-ऑफ तारखेला

राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवले गेले आहे, त्यांनाच रिमोट ई-व्होटिंग तसेच

3. ई-व्होटिंग पोर्टल शक्रवार २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ०९,०० वाजता (आयएसटी) पास-

सुरू होईल आणि सोमंबार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०५,०० वाजता (आयएसटी) पर्यंत संपेल. त्यानंतर सीडीएसएलद्वार ई-व्होटिंग मॉड्यूल बंद केले जाईल आणि त्या वेळेनंतर मतदान

४. नोटीस पाठवल्यानंतर शेअर्स घेणारी आणि कंपनीची सदस्य बनलेली कोणतीही व्यक्ती आणि

कट-ऑफ तारखेला म्हणजेच मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी शेअर्स धारण करणारी व्यक्ती

इलेक्ट्रॉनिक्रू पद्धतीने मृतदानू करण्यासाठी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती

प्रभेपूर्वी ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील सभेला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही.

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची पद्धत, भौतिक स्वरूपात शेअर्स धारण

करणारया सदस्यांसाठी, डीमटेरियलाइज्ड पद्धतीने आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकत

कंपनीने रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी

करण्यासाठी श्री. अंशुल भट्ट प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सदस्यता क्रमांक २३५०२) यांची छननीकार म्हणून नियुक्ती केली आहे.

रिमोट ई-व्होटिंगचा निकाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेल्या मतदानाचा निकाल विदित

कालावधीत स्क्रूटिनायझरच्या अहवालासह घोषित केला जाईल. तो कंपनीच्या वेबसाइट <u>dsj-</u>

keeplearning.com वर आणि कंपनीचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स उदा. बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया

लिमिटेड <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्विहुसेस् (इंडिया) लिम्प्टेड (सीडीएसएल) च्या वेबसाइट <u>www.evotingindia.com</u> वर

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याच्या सुविधेशी सर्वोधत सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल), सेंट्रल डिपॉझिटरी सर्विहसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मेरेथॉन पसुचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व),

मुंबई – ४०००१३ यांच्याकंडे पाठवता येतील किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ईमेल पाठवता येईल किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २१ ०९९११ वर कॉल करता येईल.

सर्व सदस्यांना येथे कळविण्यात येते की:

करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते

केले आहेत त्यांच्यासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये तपशीलवार दिली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-व्होटिंगची सुविधा मिळ् शकेल.

मुंबई - ४०००३४ भारत दरध्वनी: ८९७६९५८६२५

Company Secretary and Compliance Office

हरीश टेक्सटाइल इंजिनियर्स लिमिटेड सीआयएनः एल२९११९एमएच२०१०पीएलसी२०१५२१

सोनी पवना

दसरा मजला. १९ पारणी पंचायत रोड. अंधेरी ( पर्व ). मंबर्ड-४०००६९ दूरध्वनीः ०२२ ६६४९०२५१, ईमेलः investor@harishte&tile.com

# १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, पुस्तक बंद करणे आणि ई-मतदान माहिती

येत आहे की **हरीश टेक्सटाईल इंजिनियर्स लिमिटेड ('कंपनी')** ची १५ वी सर्वसाधारण सभा ('एजीएम') **मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता** विदिओं कॉन्मरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ विरुप्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित करण्यात येणा आहे. यामध्ये सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहणार नाही. जनरल परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक व १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, क्रमांब ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ दिनांक २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ आणि क्रमांव २/२०२२ दिनांक १५ मे २०२२, १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि २५ सप्टेंबर २०२३ रोजी जारी केलेले ०९/२०२३ आणि कॉर्पेरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले इतर लागू परिपत्रके ('एमसीर परिपत्रके') आणि १२ में २०२० रोजी जारी केलेले परिपत्रक क्रमांक संबी/एचओ/सीएफडी सीएमडी१/सीआयआर/पी/२०२० /७९ आणि १५ जानेवारी २०२१ रोजी जारी केलेले परिपत्रक क्रमांव सेवी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ आणि १३ मे २०२२ रोजी जारी केलेले क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, ५ जानेवारी २०२३ रोजी जारी केलेर सेबी.एचओ.सीएफडी.पीओडी-२/पी.सीआयआर/२०२३/४ आणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी केलेले सेबी.एचओ.सीएफडी.पीओडी-२/पी.सीआयआर/२०२३/१६७ आणि ३ ऑक्टोबर २०२४ च्या सेवी/एचओ/सीएमडी/पीओडी-२ पीसीआयआर/२०१४/१३३ या ४ सप्टेंबर २०१५ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमूद केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी, ) (एकवितपणे 'लाग परिपवके' म्हणन संदर्भित) च्या आणि कंपनी क २०१३ ('कायदा') आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन') च्या इतर लागू तरतुदी. कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत कोरमची गणना करण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल

२. उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुषंगाने, आर्थिक वर्ष २०२४-२०२५ वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती, ज्यात वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देखील आहे, त्या सर्व सदस्यांना **शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५** रोजी ई-मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉइिस्टरी सहभागी(सहभागी) यांच्याकडे नॉदणीकृत आहेत. याव्यतिरिक्त, सेबी (एलओडीआर) च्या नियम ३६(१)(बी) नुसार, कंपनी ज्यांचे ई-मेल आयुडी कंपनी/आरटीए/डीपीकडे नोंदणीकृत नाहीत अशा भागधारकांना एक पत्र देखील पाठवत आहे ज्यामध्ये कंपनीच्या वेबसाइटची वेब लिंक दिली आहे जिथून आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल पाहता येईल.

3. ई-मतदान माहित: कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन पुरान्त नार्वात नार्वात कर्मा कर्मक स्वाप्त करिया है। अस्ति स्वाप्त करिया करिया करिया स्वाप्त करिया है। अस्ति म नियम, २०१४ च्या नियम २० अर्थक स्वाप्त (एलओडीआर) नियम, २०१५ च्या संबंधित तत्तुर्वीनुसार, करोने आपल्या सदस्यांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') द्वारे प्रदान केलेल्य इलेक्ट्रॉनिक मतदान प्लॅटफॉर्मचा वापर करून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या उरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यासाठी रिमोट ई-मतदान सुविधा प्रदान करण्यास आर्नोदत आहे. ज्य सदस्यांनी रिमोट ई-मतदानादारे मतदान केले नाही त्यांच्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवर्ण सभेदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल. मंडळाने मतदान प्रक्रिय निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी में, डीएन व्होरा अँड असोसिएटस, प्रॅक्टिसिंग कंपर्न सेक्रेटरी (एसीएस क्रमांक ४६९८९, सीओपी क्रमांक २१२५४) यांची छननीकार म्हणून नियुक्ती केली आहे. ज्या सदस्यांचे शेअर्स भौतिक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात आहेत, ज्यांचे नाव सदस्यांच्य नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेल म्हणजेच **मंगळवार. २३ सप्टेंबर २०२५** रोजी नोंदवलेले आहे. ते वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेमध्ये नमूद केलेल्या उरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्य व्यक्तीने ही सचना केवळ माहितीच्या उद्देशाने घ्यावी. सर्व सदस्यांना सचित केले जाते की:

०४ सप्टेंबर २०२५ च्या सूचनेमध्ये नमूद केलेले सर्व सामान्य आणि विशेष ठराव इलेक्ट्रॉनिक माध्यमातूः –मतदानाद्वारे व्यवहार केले जाऊ शकतात.

 इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना असलेले आर्थिक वर्ष २०२४-२०२५ च वार्षिक अहवाल पाठविण्याची तारीख: शुक्रवार, ०५ सप्टेंबर २०२५. iii. रिमोट ई-व्होटिंग सुरू होण्याची तारीख आणि वेळ: गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ ( सकाळी ९.००

iv. रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती तारीख आणि वेळ: **सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ ( सायं ५.०० वाजता** 

रिमोट ई-कोटिंगद्वारे किंवा वार्षिक सर्वसाधारण संभेत मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याचे

vi. कोणतीही व्यक्ती, जी नोटीस पाठवल्यानंतर शेअर्स खरेदी करते आणि कंपनीचे सदस्य बनते आणि

अतिम तारखेला म्हणजेच मंगळवात, २३ सम्टेबर २०२५ रोजी शेअर्स धारण करते, ती evoting@nsdl.com वर ईमेल पाठवून त्याचा/त्चा फोलओ नंबर/डीपी आयडी आणि क्लायंट गन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर तुम्ही ई-व्होटिंगसाठी एनएसडीएलकडे आधीच नोंदणीकृत असाल तर तुम्ही तुमचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवः मतदान करण्यासाठी वापरू शकता. vii. २९ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० नंतर मतदानासाठी एनएसडीएल द्वारे रिमोट ई-व्होटिंग

मॉड्यूल अक्षम केले जाईल. एकदा सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

VIII. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील वार्षिक सर्वसाधारण सभेत उपलब्ध करून दिली जाईल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वां मतदान केलेले नाही आणि अन्यथा त्यांना तसे करण्यास मनाई नाही, ते वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्या ix डीमटेरियलाइन्ड पद्धतीने, फिजिकल पद्धतीने शेअर्स धारण करणारया सदस्यांसाठी आणि ज्या सदस्यांनी

त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंगची पद्धत एजीएमच्य सचनेमध्ये दिली आहे. X. ई-व्होटिंगशी संबंधित युजर आयडी आणि पासवर्डची माहिती आणि सूचना सदस्यांना ई-मेलद्वां पाठवण्यात आल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी समान लॉगिन

xi. सदस्यांचे मतदानाचे अधिकार २३ सप्टेंबर २०२५ रोजीच्या अंतिम तारखेनसार कंपनीच्या भरलेल्य

xii. सदस्यांनी नोंद घ्यावी की २०२४-२०२५ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.harishte&tile.com/</u> या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट म्हणजेच बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल सिक्युस्टिडिंग डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसह्<u>य www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहेत. xiii. ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारी असल्यास, सदस्य <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या शेअरहोल्डर्ससाठी वारंवार विचारले जाणारे प्रश [एफएक्यू]आणि शेअरहोल्डर्ससाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात किंवा ०२२-४८८६ ७०० वर कॉल करू शकतात किंवा एनएसडीएलच्या वरिष्ठ व्यवस्थापक, सुश्री पल्लवी म्हात्रे यांना <u>evot</u>ing@nsdl.com/pallavid@nsdl.com वर विनंती पाठवू शकतात.

XIV. कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० आणि सेवी (सूचीबद्ध दायित्व आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियम ४२ सह वाचलेल्या कायद्याच्या कलम ९१ नुसार, कंपनीचे सदस्यांचे रजिस्ट्रार आणि शेअर हस्तांतरण पुस्तके २४ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहतील

मंडळाच्या आदेशानुसार हरीश टेक्सटाइल इंजिनियर्स लिमिटेड साठी

जयप्रकाश गंगवाणी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी ( एसीएस ५५७६० )

लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे ) साठी

संचालक मंडळाच्या आदेशानसार

वॉर्डन कोर्ट, 79/81, ऑगस्ट क्रांती मार्ग, मंबई - 400 036, फोन ०२२-२३८०३३३४ | ईमेलः bmmums0607@centralbank.co.in

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार सेंट्रल बँक ऑफ इंडिया, गो**वालिया टँक** रोड शाखाचे प्राधिकत अधिकारी या नात्याने २००२ च्या कलम १३ (१२) आणि १३ (२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर दिनांक १३/०५/२०२५ रोजीस मागणी सुचना जारी करून कर्जदा कर्जदार श्री. दधीच प्रल्हाद सिंग आणि श्रीमती शोभा दधीच सिंग यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु. ९२९७४९१/ (रुपये ब्याण्णव लाख सत्याण्णव हजार चारशे एक्क्याण्णव मात्र) ((जी ३०.०४.२०२५ रोजी देय असलेर्ल मुद्दल आणि व्याज दर्शवते), अधिक ३०.०४.२०२५ रोजीपासून व्याज आणि अन्य प्रभार या रकमेची परतफे दर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

बँकेची संपूर्ण थकीत रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याल प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता सदर सिक्युरिटी इंटरेस्ट 'एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ नियम च्या ८ अन्वये **१ सप्टेंबर २०२५ रो**जीस घेतला आहे.

वेशेषतः कर्जदार, हमीदार सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवह करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांस रक्कम फ. ९२९७४९१/- (रुपये ब्याण्णव लाख सत्याण्णव हजार चारशे एक्क्याण्णव मात्र) ( (जी ३०.०४.२० २ रोजी देय असलेली मुद्दल आणि व्याज दर्शवते), अधिक व्याज आणि अन्य प्रभार च्या अधीन राहील. तारण मत्तेच्य विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३च्या उप-कलम (८) च्या तरतदीन्वये कर्जदारांचे लक्ष्

(तारण मालमत्तेचे/गहाण मालमत्तेचे तपशीलवार वर्णन): फ्लॅट क्रमांक-सी-१,७:३, ७वा मजला, भीमाशंक सीएचएस लिमिटेड प्लॉट क्रमांक १३, सेक्टर १९ए, नवी नवी मुंबई ठाणे, महाराष्ट्र ४००७०६. पूर्वः ६० मीटर रुं एमएसईबी ईएचटी लाईन कॉरिडॉर **पश्चिम:** सिडको रिव्हायझर/गोकुळ सीएचएसएल उत्तर: २० मीटर रुंद रस्ता

तारीख: ०१/०९/२०२५

सेंट्रल बँक ऑफ इंडिय

# टेक्नोजेट कन्सल्टंट्स लिमिटेड

सीआयएनः एल७४२१०एमएच१९८२पीएलसी०२७६५१

नोंदणीकृत पत्ताः नेव्हिल हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट मुंबई ४०० ००१ दूर. क्र.: ९१ २२ ६६६२ ००००, ईमेल आयडी: technojetconsultantslimited@gmail.com

## ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटिंग माहिती आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येते की, कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोर्ज ऱ्पारी ४.३० वा. नेव्हिल हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ००१ येथील कंपनीच्य ाँदणीकृत कार्यालयात आयोजित केली जाईल, ३ सप्टेंबर २०२५ च्या एजीएम सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाव विचारविमर्श करण्यासाठी

शिवाय, कंपनीच्या २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्टॉनिक प्रती, ज्यामध्ये ३१ माच २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, संचालकांचा अहवाल लेखापरीक्षित वित्तीय विवरणपत्रे आणि लेखापरीक्षकांचा अहवाल यांचा समावेश आहे, त्या सर्व सदस्यांना शुक्रवार र सप्टेंबर २०२५ रोजी पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल आयडी कंपनी /आरटीए/डिपॉझिटरी/डिपॉझिटर्र सहभागीकडे नोंदणीकृत आहेत आणि कंपनीकडून एक पत्र देखील पाठवण्यात आले आहे ज्यामध्ये वार्षिक अहवालाच मच्या सुचनेसह) कुठे उपलब्ध आहे याचा अचुकमार्ग समाविष्ट आहे, ज्या भागधारकांनी कंपनी आरटीए/डिपॉझिटरी/डिपॉझिटरी सहभागीकडे त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केलेले नाहीत कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० स

वाचले जाणारे, सुधारित (नियम) आणि सेबी (एलओडीआर) नियमन २०१५ च्या नियम ४४ नुसार, कंपनी आपल्य सदस्यांना इलेक्टॉनिक पद्धतीने (रिमोट ई-व्होटिंग) मतदानाचा अधिकार वापरण्याची सुविधा प्रदान करण्यास आनंदिर आहे, जसे की केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (केफिन) ने ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर आणि अशा मतदानाद्वारे व्यवसायांवर विचारविमर्श करण्याकरिता प्रदान केले आहे. ए) रिमोट ई-व्होर्टिंग सुरू होण्याची तारीख आणि वेळ:

शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५, सकाळी ९.०० वा. बी) रिमोट ई-व्होटिंग समाप्तीची तारीख आणि वेळ:

रविवार, २८ सप्टेंबर २०२५, सायं.५.०० वा

डी) मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील वार्षिक सर्वसाधारण सभेत उपलब्ध करून दिली जाईल. सभेल उपस्थित राहणारे ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही, ते सभेत त्यांचा हक बजाव शकतील

ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे ते देखील सभेला उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांन वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एफ) सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी कट-ऑफ तारखेला कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये / डिपॉझिटरीजं

राखलेल्या लाभार्थी मालकीच्या विवरणपत्रात ज्यांचे नाव आहे अशा कोणत्याही व्यक्तीला वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-व्होर्टिंग आणि मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा मिळेल. जी) ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या www.technojet.in या वेबसाइटवर आणि कंपनीचे

निबंधक आणि हस्तांतरणप्रतिनिधी, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्या https://evoting.kfintech.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

रच) वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सविस्तर प्रक्रिया आणि सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिल्या आहेत आय ) वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदान प्रक्रिया आणि ई-मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासार्ठ श्री. वैभव शाह, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यता क्र. २६१२१) यांची तपासणीस म्हणून नियुक्ती करण्यात आल

जे) सभा संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत निकाल जाहीर केला जाईल, घोषित निकाल आणि तपासणीसांच अहवाल बीएसई लिमिटेडला सादर केला जाईल आणि कंपनीच्या वेबसाइट www.technojet.in वर आणि

केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या वेबसाइट https://evoting.kfintech.com वर अपलोड केला जाईल. के ) कंपनीच्या सदस्यांची नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तके वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मंगळवार, २३ सप्टेंबर

२०२५ ते सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील एल) ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, तुम्ही केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या वेबसाइटच्या https: /evoting.kfintech.com वर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी 'वारंवार विचारले

जाणारे प्रश्ने' (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी 'ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका' पाहू शकता किंवा केफिनचे सहाय्यक उपाध्यक्ष श्री. गणेश चंद्रा पात्रो यांच्याशी ०४०-६७१६ १६३० वर, ई-मेल आयडी evoting@kfintech.com वर किंवा त्यांच्या टोल फ्री क्र.१८०० ३०९ ४००१ वर संपर्क साधू शकता. म) कोणत्याही तकारी असल्यास सदस्यांनी कंपनी सचिव आणि कंपनीचे अनुपालन अधिकारी सुश्री. महक सराप यांच्याशी +९१ २२ ६६६२ ०००० वर किंवा mahak.saraf@wadiagroup.com वर ईमेल पाठवू

दिनांकः ५ सप्टेंबर २०२५

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी



CIN: L51909MH1981PLC281775 Reg. Off: 162-C, 16th Floor, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 021 Website: www.svaindia.com Email: info@svaindia.com, Tel: 91-22-22886789/98 Fax: 91-22-22886855

NOTICE OF AGM, REMOTE E-VOTING & BOOK CLOSURE

# NOTICE is hereby given that the 44th Annual General Meeting of the Members of SVA India

Ltd will be held on Tuesday, September 30, 2025 at 11.00 a.m., at 162-C, 16th Floor, Mittal Tower. Nariman Point. Mumbai- 400 021 to transact the Business as set out in the Notice which has been sent along with the Annual Report and Financial Statements for the year ended March 31, 2025 to the Members of the Company on 22,08,2025 through electronic mode whose mail Id is validated/registered with the us or Depositories or RTA. Acopy of the same is also made available on the Website of the Company <a href="https://www.svaindia.com">www.svaindia.com</a>.

Book Closure Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules framed under the Register of members and Share Transfer Book of the Company will remain closed from Tuesday, September 23, 2025 to Tuesday, September 30, 2025 (both days inclusive). E-Voting Pursuant to the provisions of Regulation 44 of SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirement) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 (Act) read along with Rule 20 of the Companies (management & Administration) Rules. 2014 as amended from time to time, the Company is offering e-voting facility to its Members to exercise their right to vote by electronic means in respect of the business mentioned in the notice of 44th AGM through remote e-voting. The Company has engaged National Securities Depository Services (India) Limited (NDSL) to provide the platform for remote e-voting facility at the 44th AGM.

Details of e- voting Schedule are as under:

 The Cut- off date for the purpose of e-voting: Tuesday, September 23, 2025 2. Date & Time of commencement of e-voting: Saturday, 27th September, 2025 (9:00

. Date & Time of ending of e-voting: Monday, 29th September, 2025 (5:00 pm) (IST) The Company shall be providing the voting facility through poll for those Members who are

attending 44th Annual General Meeting and have not voted through remote e- voting and Poll paper shall be made available at the AGM venue. Once the vote on the resolution is cast by the members through remote e-voting, the members shall not be allowed to change it.

Attention is invited to all the shareholders that:

Remote E- voting shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST) on Monday, 29\* September, 2025

Member may participate in the Annual General Meeting even after exercising his right to vote through Remote e-voting but shall not be entitled to vote again; and

Members as on the cut off date i.e. Tuesday, September 23, 2025 shall be entitled of availing the Remote - voting facility as per the procedure given in the Notes in the Notice of the  $44^{\rm th}$  AGM or, as the case may be in the General Meeting in the respect of the

Annual Report of the Company for the FY 2024-2025 along with Notice of the AGM containing procedure for remote e-voting is available at link https://svaindia.com/wpcontent/uploads/2025/09/ANNUAL-REPORT-SVA-INDIA-31-3-2025-Final.pdf and will also be available on the website of NSDL www.evoting.nsdl.com and BSE Ltd.

Members are requested to contact their respective Depository Participant (DP), in case of shares held in Demat mode, or R&TA M/s Bigshare Services Private Limited, in case shares are held in physical mode for registering/validating/updating their e-mail IDs so

as to receive all the communication sent by the Company to its shareholders, electronically. The results of the e-voting along with Scrutinizer's Report shall be announced at the registered

office of the Company, besides being communicated to the Stock Exchanges, the Depositories and the Registrar and Share Transfer Agent.

In case of any queries, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and evoting user manual for shareholders available at the Downloads section of www.evoting.nsdl.comorcall on toll free no: 1800 1020 990 and 1800 22 44 30. Members

can also contact at <u>evoting@nsdl.co.in,</u> to resolve any grievances with regard to e-voting.

For SVA India Ltd

Abhinav Gupta

DIN-02313375

Place: Mumbai

NOTE: Member entitled to attend and vote at the meeting is entitled to appoint a proxy to attend and vote instead of himself / herself and such proxy need not be a member of the company. The instrument appointing a proxy in order to be valid must be deposited at the Registered Office of the Company not later than 48 hours before the commencement of the Meeting.

ठिकाण: मुंबई

प्रिया गुप्ता कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

ठिकाण: मुंबई तारीख: ०५.०९.२०२५

प्रदर्शित केला जाईल.

डीएसजे कीप लर्निंग लिमिटेड ( पूर्वी डीएसजे कम्युनिकेश

business mentioned in the said notice or vote;